



खोपोली नगरपरिषद

खोपोली, ता. खालापूर, जि. रायगड, पिंकोड ४१० २०३.
फोन नं. (०२१९२) २६२२२२, २६३३५६, २६४२११

जावक्र. खोनप/वां. वि./वांप/७२५७।३८०६
खोपोली नगरपरिषद कार्यालय, खोपोली
दिनांक ११।७।२।२०१३

श्री/ श्रीमती भगवती बिल्डर्स इंडिया लिमिटेड
टॉफ प्रो प्रा. एसि. कांतिलाल चेनाजी गेहुलोत

विषय: मौजे चिंचवली स. नं. २६।९ अ. हि. नं. - प्लॉट नं. ०७ सि. स. नं.
वेद्य वांधकाम करण्याच्या मंजुरी बाबत

हंदर्भ: आपला दि. २६।०९।२०१३ रोजीचा अर्ज

श्री/ मिनाळी श्रीवाल्तव

वास्तुशिल्पकार यांचे मार्फत सादर केलेला अर्ज

महाराष्ट्र प्रदेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ४५ अन्वये,
मौजे चिंचवली स. नं. २६। हि. नं. ७ अर्पॉलॉट नं. ०७ सि. स. नं. -
मध्ये ६३६ = ०० चौ. मी. भूखंडाचा विकास करावयास महाराष्ट्र नगरपरिषदच्या अधिनियम
१९६५ चे कलम १८९ अन्वये वांधकाम करण्यासाठी केलेल्या दि. २६।०९।२०१३ च्या अर्जास
अनुसरून पुढील शर्तांस अधिन राहून तुमच्या मालकीच्या जागेत हिरव्या रंगाने दुरुस्ती दाखविल्या प्रमाणे
मिळत, तळ मजला, पहिला मजला, दुसरा मजला, तिसरा मजला, चौथा मजला, रहाणसाठी /
इमारती / ऑफीस / द्वासाळा / हॉस्टेल / शाळेसाठी / गैरेज / कडे भिंतीच्या / इमारतीच्या वांधकामा बाबत,
वांधकाम परवाना / प्रारंभ प्रमाणपत्र देण्यात येत अहे.

--- अटी ---

i) ही वांधकाम परवानगी दिलेल्या तारखेपासून एक वर्ष वैध असेल नंतर पुढील वर्षासाठी परवानगीचे
नुतनीकरण मुदत संपर्णे आर्धा करणे आवश्यक राहील. अशा प्रकारचे नुतनीकरण तीन वर्ष करता
येईल. वैध मुदतीत वांधकाम पुर्ण करणे आवश्यक आहे. नुतनीकरण करताना किंवा नवीन परवानगी
घेताना त्यावेळी अस्तित्वात आलेल्या नियमाचा व नियोजित विकास आराखड्यांच्या अनुषंगाने छाननी
करण्यात येईल.

- i) नकाशात रंगाने केलेल्या दुरुस्त्या आपल्यावर वंधनकारक राहतील.
- i) वांधकाम चालू करण्यासाठी नगर भूमापन अधिकारी / भूमी अभिलेख खात्याकडून जागेची आखणी
सापेक्ष घेण्यात यावी आणि तसा दाखला नगरपरिषदेकडे सादर केल्यानंतर वांधकाम सुरु करावे.
- i) वांधकाम झेट्यापर्यंत झाल्यानंतर वास्तुशिल्पकाराचे, मंजुर नकाशाप्रमाणे वांधकाम केल्या बाबतचे
प्रमाणपत्र नगरपरिषदेस सादर करण्यात यावे, व नगरपरिषदेकडून तशाप्कारे दाखला घेतल्यानंतरचे
वांधकाम करावे.

क.ल.र

४३१६/०१४
२०/२३

- ५) इमारती भोवती सोडावयाच्या जागेत कोणत्याही प्रकारचे वांधकाम करु नये.
- ६) वांधकामात कोणत्याही प्रकारचा फेरफार पूर्व परवानगी घेतल्याशिवाय करु नये.
- ७) इमारतीच्या वांधकामाच्या सुरक्षिततेची हमी, स्ट्रक्चरल सेप्टीची जवाबदारी आपल्या वांधकामात द स्थापत्य विशारद यांचेवर राहील.
- ८) वांधकाम पुरतेचा दाखला / वापर परवानगी घेतल्याशिवाय इमारतीचा वापर करु नये. जागेवर ज्याप्रमाणे वांधकाम पुर्ण झाले आहे, त्याचा नकाशा वास्तुशिल्पकार व स्थापत्य यांच्या विहित नमुन्यातील दाखल्यासह पाच प्रतीत आवश्यक कागदपत्रासह सादर करण्यात देण्यात नाही.
- ९) इमारत मंजुर नकाशाप्रमाणे सेप्टीक टँक पाहिजे व संडासचे ड्रेनिंज भविष्य काळात मल्टीप्ल नलिकेस स्वखचनी नगरपरिषद अभियंता यांचे परवानगीने जोडणे आवश्यक राहील. मेण्टेनेंस सुरक्षित अंतरावर असणे आवश्यक आहे.
- १०) सांडपाण्याचे व पागोळ्याचे पाणी नगरपरिषदेच्या गटारीस स्वखचनी नगर अभियंता यांचे प्रमाणे सोडावे लागेल.
- ११) वांधकामाचे मटेरियल रस्त्यावर टाकावयाचे झाल्यास वांधकाम खात्याची परवानगी घेणे आवश्यक राहील. त्याकरिता नियमप्रमाणे लागणारी रक्कम व दंड झाल्यास त्या रक्कमेसहित भरावी नाही.
- १२) वांधकामाच्या वेळी निस्तप्योगी माल मटेरियल नगरपरिषद सांगेल त्याठिकाणी स्वखचनी वाढू यावा पाहिजे.
- १३) वांधकामाच्या सभोवताली सोडलेल्या खुल्या जागेत अशोक, गुलमोहर, निलगिरी, करंज इ. कमीत कमी दहा झाडे लावून त्याची जोपासना केली पाहिजे. तसेच सध्या अस्तित्वात असले झाडे तोडण्यापूर्वी परवानगी घेणे वंधनकारक आहे.
- १४) नागरी जमिन कमाल मर्यादा अधिनियम १९७६ मधील तरुदी प्रमाणे जागा वाधित होत असल्याचे त्याची सर्वस्वी जवाबदारी आपलेवर राहील.
- १५) जागेतून किंवा जागे जवळून अतिदावाची विद्युतवाहिनी जात असल्यास वांधकाम करण्याचे संबंधित खात्याकडून नाहरकत दाखला घेतला पाहिजे.
- १६) जागा महामार्ग किंवा रेल्वे मार्गास सन्मुख लागून किंवा जवळ असल्यास संबंधित खात्याकम करण्यापूर्वी नाहरकत दाखला घेताना पाहिजे.
- १७) वांधकामाकडे किंवा इमारतीकडे जाण्या येण्याच्या मार्गाची जवाबदारी संपूर्णपणे आपल्यावर राहील. वांधकाम परवानगी नियोजित रस्त्याप्रमाणे दिली असल्यास त्या रस्त्याचे काम नगरपरिषदेचे सोयीषामणे व प्राधान्यते प्रमाणे केले जाईल. तसा रस्ता होईपावेतो इमारतीकडे जाण्या येण्याची जवाबदारी संपूर्णपणे आपलेवर राहील.
- 

THE SEAL OF THE
SUB-DIVISIONAL MUNICIPAL COMMITTEE,
KHANDAPUR

२०/०१/२०१४

१७) तदून जागेतून पाण्याचा नैसर्गिक निवार होत असल्यास तो इकडील परवानगी शिवाय वळू यावा मालकाने करणे आवश्यक राहील व त्या वावत नगरपरिषद जवाबदार राहणार नाही.

१८) सदर प्रकरणी चुकीची अपूर्ण माहिती दिली असल्यास सदर वांधकाम परवानगी रद्द करणेत येईल.

१९) सदर प्रकरणी चुकीची अपूर्ण माहिती दिली असल्यास तो इकडील परवानगी शिवाय वळू यावा मालकाने करणे आवश्यक राहील व त्या वावत नगरपरिषद जवाबदार राहणार नाही.

२०) सदर प्रकरणी चुकीची अपूर्ण माहिती दिली असल्यास सदर वांधकाम परवानगी रद्द करणेत येईल.

क.ल.र
२०१४/२०१४
७०/८३

- सदर जागेत विहीर अगल्यास इकडील परवानगा शिवाय बुजवू नये.
- ११) सदर जागेत विहीर अगल्यास इकडील परवानगा शिवाय बुजवू नये.
 - १२) बांधकाम पूर्ण झाल्यावर पिण्याच्या पाण्याचे कनेक्शन मिळण्यासाठी नगरपरिषदेवरचा जबाबदारी राहणार नाही किंवा पिण्याच्या पाण्यासाठी नगरपरिषद हमी घेणार नाही.
 - १३) सदर जागेत बांधकाम करण्यावाबतचा पुर्वाचा परवाना असेल तर तो यादारे रह झाला असे समजावे.
 - १४) गटारचे व पावसाच्या पाण्याचा निरचरा होणेकरिता नगरपरिषदेच्या गटारास जोडणेसाठी पक्क्या स्वरूपाची गटारे बांधावित.
 - १५) मंजूर नकाशानुसार बांधकाम न करणे तसेच विकास नियंत्रण नियमावली नुसार आवश्यक त्या परवानग्या न घेता बांधकाम / वापर करणे भागाट प्रादेशिक व नगर रचना अधिनियमाचे कलम ५२ नुसार दखलपात्र गुन्हा आहे. त्यासाठी जास्तीत जास्त ३ वर्षे कैद व ५०००/- रु. दंड होऊ शकतो.
 - १६) इमारतीच्या मोकळ्या आवारात कधरा कुंडाची व्यवस्था करावी.
 - १७) मंजूर नकाशा वाबत प्रमाणपत्र क्र. / दिनांक आणि इतर माहिती लिहून फलक लावावा.
 - १८) स्थिलची उंची नियमानुसार असावी व चहूवाजूने खुली असावी व ती कोणत्याही परिस्थितीत वंदीस्त नसावी.
 - १९) विषयाधिन जागेवरील बांधकाम आय.एस. १३१२० - १९१३ भूकंप रोधक असणे बंधनकारक आहे व ते अभियंताचे देखरेखीखाली पूर्ण करणे अर्जदार / विकास कर्ता यांचेवर बंधनकारक राहील.
 - २०) महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम १५१ (३) नुसार प्रदान केलेल्या विकास नियंत्रण व जमिन वापर यावाबतचे अधिकारांस अधिन राहून ही परवानगा देण्यात येत आहे.
 - २१) बांधकाम साहित्यात प्लाय अंश अधारीत साहित्याचा वापर करण्यासाठी केंद्र शासनाच्या नियमांची अंमल वजावणी करणे बंधनकारक राहील. यावाबत वास्तुविशारदाचे प्रमाणपत्र सादर करावे.
 - २२) इमारतीसाठी बसविली जाणारे लिफ्ट ही आय.एस.आय. मार्क असलेली दर्जेदार व नामांकित कंपनीची असावी. तसेच तिची भविष्यात वेळेवेळी सुरक्षिततेच्या दृष्टीने तपासणी करण्यात यावी.
 - २३) नैसर्गिक पावसाळी पाण्याचा वापर करणेसाठी रूफवॉटर हार्वेस्टिंग पद्धतीची यंत्रणा उभारण्यात यावी. तसेच रूफ टॉपचे पावसाळी पाणी जमिनीमध्ये जिरेल अशा पद्धतीचा खड्डा घेवून पाईप व्यवस्था करणेत यावी. जेणेकरून पावसाळे पाणी वाया जाणार नाही व ते जमिनीमध्ये मुरेल.
 - २४) प्रत्येक मजला व प्रत्येक विंग येथे फायर एक्स्ट्रीग्रिविशर वसवावे.

M. M.

मुख्याधिकारी तथा नियोजन अधिकारी
स्थोपाली नगरपरिषद

प्रत : १) मा. जिल्हाधिकारी सां. रायगढ - अलिबाग
२) तालुका निराक्षक भूमी अभिलेख खालापूर, जि. रायगढ.



क. नं. र
८०३९६ - २०१४
३९ / २३